

keit haftet, schuldlos Spr. 2196. भूत = सत AK. = सत्य H. an. MED. Vgl. भूतार्थ. — c) geworden, seiend, in comp. mit seinem Prädicate, insbes. mit einem subst., wodurch mit ihrem subst. in Geschlecht und Zahl congruierende Attribute und Prädicate gewonnen werden: तृतीय° RV. PRĀT. 4, 2. हू° 3, 24. साङ्भूत AV. PRĀT. 2, 82. उन्मत्त° Spr. 339. श्रेष्ठ° BHĀG. P. 4, 1, 4. अथपव° ÇVETĀÇY. UP. 4, 10. आत्म° M. 7, 217. काव्यात्म° SĀH. D. 3, 10. आरत्न° M. 3, 204. तामाश्रमललामभूतो शकुत्तलाम् ÇĀK. 23, 4. सर्वस्याश्रयभूताः Spr. 3213. काष्ठ° R. 1, 43, 3. कृमि° M. 10, 91. केतु° N. 12, 28. क्षणभूतेव नौ रात्रिः संवृतेयम् R. 1, 63, 3. 2, 32, 52. नेत्र° M. 9, 33. ङीच° BHĀG. 7, 5. 13, 7. R. 1, 4, 23. तमो° M. 1, 5. 12, 115. Spr. 3118. दास° R. 2, 101, 9. न्यास° 1, 66, 13. 3, 31, 18. MBH. 2, 774. प-गु° R. 1, 62, 11. पुनरुक्त° RAGH. 5, 34. वीज° M. 9, 33. ब्रह्म° 5, 93. BHĀG. 3, 24. 18, 54. MBH. 1, 14. R. 1, 34, 13. भस्म° 44, 42. 3, 33, 54. भार° P. 5, 1, 50, Sch. भाष्य° ÇIC. 2, 24. भूमि° der Boden seiend (nicht auf der Erde befindlich) Spr. 3163. भृत्य° PAÑĀT. 87, 5. मूल° Verz. d. Oxf. H. 104, b, 22. रत्न° N. 2, 22. राम° R. 3, 43, 32. 6, 73, 25. लक्ष्य° JĀGĪ. 3, 248. वायु° M. 2, 82. MBH. 3, 1281, 0. वृत्र° 14, 308. शरीर° 13, 526. शेष° MADHUS. in Ind. St. 1, 20, 19. संकेत° JĀGĪ. 3, 75. संज्ञा° VOP. 6, 12. मुहूर्ह-ता PAÑĀT. 81, 5. स्वानि° P. 1, 1, 57, Sch. हृदयेतसवभूता (क्रथा) MĀRK. P. 23, 113. Mit adv. verbunden: इत्ये° (s. auch bes.) KUMĀRAS. 6, 26 (getrennt gedr.). एवे° (s. auch bes.) Verz. d. Oxf. H. 229, b, 9. SĀH. D. 27, 8. तया° (s. auch bes.) 9. Spr. 2028. श्रेभूते स (स्वयंवरः) भविष्यति so v. a. morgen N. 18, 23. Dieses ist das भूत = सम oder उपमाने der Lexicographen (AK. 3, 4, 44, 80. H. 1462. H. an. MED. VAIG. a. a. O.), und in der That lässt sich भूत in dieser Verbindung häufig durch gleich wiedergeben. Vgl. चित्र°, पर°, पात्र° (u. पात्र 4.), पूर्व°, प्राण°, भव°. — d) eingeweicht in (vgl. das caus. von 1. भूः) गोशकृद्भूतानां वा पवानाम् SUÇR. 2, 72, 15. — e) = प्राप्त erlangt AK. 3, 2, 54. H. 1490. H. an. MED. — f) passend, schicklich; = युक्त, उचित AK. H. an. MED. Statt समा-नीते चिरे VAIG. a. a. O. ist wohl समातीतोचिते zu lesen. — g) fehler-haft für भूत KĀM. NĪRUS. 13, 28. 18, 3. 4. 5. 15 (vgl. 17, — 2) n. kräftiges Dasein, Wohlsein, Gedeihen: देवा अमराणां भूतच्छद्विरेव भूतं क्वादपिवा-त्रैवानन्त्यायन् AIR. BR. 6, 36. भूतमसि भूते मा धाः TS. 3, 2, 8, 5. VS. 18, 14. Vgl. उभूत. — 3) m. (dieses nur ausnahmsweise) und n. gaṇa अर्धर्चादि zu P. 2, 4, 31. SIDDH. K. 231, a, 1 v. u. Gewordenes so v. a. Wesen im weitesten Sinne, von göttlichen, menschlichen und anderen Wesen ge-braucht; Welt; = प्राणिन्, जन्तु, सत्त्व AK. H. an. MED. VAIG. a. a. O. HALĀJ. 3, 82. ये भूतानि समकृत्वात्मनानि RV. 10, 82, 4. 174, 5. भूतानां गर्-भमा दृष्टे 3, 27, 9. AV. 11, 6, 21. सूर्यो भूतस्वैके चतुः 13, 1, 45. भूतस्वाद्यन्ताः 1, 31, 1. निर्वाचन्भूतात्पुरुषं यमयां aus der Welt 6, 133, 3. इदं सर्वं भूतं प-दिदं किं च KHĀND. UP. 3, 12, 1. भूतस्य und भूतानां पतिः AV. 3, 10, 9. 10, 1, 22. VS. 2, 2. 20, 32. ÇĀT. BR. 6, 1, 3, 7. TS. 2, 6, 6, 3. ÇĀNKH. ÇR. 4, 20, 1. PĀR. GRHJ. 2, 9. षड्भूता भूता प्रथमज्ञा सतस्य AV. 8, 9, 16. 21. विश्वा भूता-वृक्षाकशत् 13, 2, 12. 18, 4, 7. 19, 22, 1. प्रजा वै भूतानि ÇĀT. BR. 2, 4, 2, 1. 3, 3, 2, 13. 11, 3, 2, 3. 5, 4, 4. 13, 7, 1, 1. भूतार्थं त्वा नारातये einem Wesen (guter Art), nicht einem Unholde VS. 1, 11, 3, 12. 32, 11. AIR. BR. 3, 15. अन्नं हि भूतानां श्रेष्ठम् TAITT. UP. 2, 2. सर्वेषां च देवानां सर्वेषां च भूतानाम् KAUSH. UP. 4, 20. MAITRĀJUP. 6, 32. सर्वभूतानि निर्ममे M. 1, 16, 42. 7, 5. R-

तन्धर्मेषु भूतानि राजा वध्यंश्च घातयन् 8, 306. पा निशा सर्वभूतानाम् BHĀG. 2, 69. 7, 26. पञ्चापि सर्वभूतानां वीजं तदरुम् 10, 39. सर्वभूतानां भावे Hip. 4, 32. MBH. 3, 1036. वामुदेवश्च भूतानाम् (श्रेष्ठः) 7, 197. तेष्वेव यात्रा लो-कानां भूतानामिव वासवे 13, 2089. R. 1, 1, 3. MEGH. 99. Spr. 1893. 2033. 2173. 3120. 3628. 4669. fg. 3419. SĀMKEJAK. 69. RĀGA-TAR. 4, 636 (zu-gleich Vergangenheit). सर्वभूतानुकम्पक M. 6, 8. भूतानुकम्पा RAGH. 2, 48. ०द्या PAÑĀR. 4, 2, 18. ०विशेषसंघाः BHĀG. 11, 15. अहिंसकानि M. 3, 43. खेचराणि SUND. 2, 7. तत्र स प्रमुखाव शब्दं वै मध्ये भूतस्य कस्यचित् N. 14, 2. किं भूतमधिकं ततः Spr. 2383. मरुद्भूतम् ÇĀT. BR. 14, 3, 4, 10. 12. TBR. 3, 7, 40, 1. KĀTJ. ÇR. 2, 1, 18. 19. ĀÇY. GRHJ. 3, 9, 6. MAITRĀJUP. 3, 32. MBH. 1, 1290. 6, 3014. fg. HARIV. 8133. भूतं मरुत्कौरातसंस्थितम् ARĀG. 3, 20. च-तुर्विधानां (अण्डज, जरायुज, स्वेदज, उद्भिज्ज) भूतानाम् MBH. 2, 1431. 3, 12809. HALĀJ. 3, 73. भूतानां प्राणिनः श्रेष्ठाः M. 1, 96. सर्वाणि भूतानि स्या-वराणि चराणि च 7, 15. MBH. 12, 8523. त्रिषु लोकेषु यद्भूतं किञ्चित्स्या-वरजङ्गमम् SUND. 1, 25. 3, 13. भूतं चराचरम् BHĀG. 10, 39. स्यावराणि च भूतानि Pflanzan M. 11, 240. स्यावराणां च भूतानां ज्ञातयः षट्क्रीर्ति-ताः | वृत्तगुल्मलतावलयस्वक्साराम्पुजाज्ञातयः || MBH. 13, 2992. masc. Spr. 2036. स्यावरा जङ्गमाश्चैव मरुद्भूताः MBH. 2, 466. भूतानां पतिः unter den Opferpriestern der Götter Ind. St. 3, 467. — 4) m. n. ein unheim-liches Wesen, Gespenst, Kobold AK. 1, 1, 4, 6. H. an. MED. HALĀJ. 1, 87. 3, 55. 73. ये भूताः प्रचरन्ति दिवानक्तं बलिमिच्छतः ĀÇY. GRHJ. Einschieb. STENZ. 46. 47. ०गृह्याणि PĀR. GRHJ. 1, 12, 2, 9. SUÇR. 1, 114, 9. 117, 9. 181, 20. HARIV. 11334. ऋषयः पितरो देवा भूतान्यतिययः M. 3, 80. भूतानि बलिकर्मणा (अर्घयेत्) 81. दिवाचरेभ्यो भूतेभ्यो नक्तं चारिभ्य एव च 90. VARĀH. BRH. S. 46. 90. KATHĀS. 5, 25. 47, 46. VP. 41. 130, N. 18. BHĀG. P. 3, 14, 22. MĀRK. P. 31, 53. प्रेतान्भूतगणांश्च BHĀG. 17, 4. ग्रहभूतप्रेता-दीनाम् WEBER, RĀMAT. UP. 313. भूतप्रेतपिशाचाद्याः 333. LALIT. ed. Calc. 313, 11. भूतविप्रकृताः Spr. 3134. भूतापकृतचित्तेव R. 2, 58, 30 (34 GORR.). भूतापमृष्टेव 60, 1. प्रपुपतिर्दिव्यैर्भूतैः समावृतः MBH. 6, 219. भूतेर्वृता रुद्र इव R. 6, 33, 3. परिवृतो भूतेर्दृक्वाद्भिरवातकः 36, 6. भूतपतिः सभूतः KU-MAĀRAS. 3, 74. ०विज्ञान Verz. d. Oxf. H. 307, b, 33. ०प्रतिषेध 37. ०वेता-लमतनिबर्हण 231, a, 43. भूतादिस्त्रोपद्रवनाशन Verz. d. B. H. No. 963. Bei den Gāina bilden die भूताः eine Klasse der Vjantara H. 91. — 3) n. Element, insbes. ein grobes (स्यूल, मरुत्), also Erde, Wasser, Feuer, Luft, Aether, aber auch ein feines (s. तन्मात्र); = द्वादि AK. 3, 4, 44, 80. H. an. MED. HALĀJ. 3, 71. 73. VAIG. a. a. O. पञ्च तन्मात्रा भूत-शब्देनोच्यते अथ पञ्च मरुद्भूतानि भूतशब्देनोच्यते MAITRĀJUP. 3, 2. 6, 28. M. 12, 14. 20. fg. 90. MBH. 1, 252. 648. 3707. तत्पुनस्तं मरुद्भागं पञ्च भू-तानि so v. a. er starb 3, 16529. R. 6, 82, 35. पञ्चभूतपरित्यक्तं शवम् HA- RIV. 1142. समूहो भूतसंज्ञकः MBH. 12, 7483. 13, 174. 14, 475. 1119. fg. SUÇR. 1, 3, 14. SĀMKEJAK. 22. 38. 36. NILAK. 37. TATTVAS. 16. 41. VEDĀN- TAS. (Allah.) No. 76. WEBER, RĀMAT. UP. 333. MĀRK. P. 24, 31. Verz. d. Oxf. H. 104, b, 27. 231, b, 3. ०जय 5. भूतेन्द्रियेषु 229, b, 36. भूतेषु स्यूलस्-द्वेषु 37. मरुत्ति M. 1, 18. MBH. 12, 8521. BHĀG. P. 3, 26, 24. ०विवेक Verz. d. Oxf. H. 222, a, 25. Die Buddhisten nehmen nur vier Elemente an COLEBR. Misc. Ess. 1.392. Wegen der fünf Elemente Bez. der Zahl fünf Ind. St. 8, 167. Vgl. पाञ्चमैतिक. — 6) m. der 14te Tag in der dunk- len Hälfte eines Monats TRIK. 1, 1, 107. f. आ dass. SKANDA-P. und TITHU-